N R AGARWAL INDUSTRIES LTD.

502 A/501 B, FORTUNE TERRACES, 5th FLOOR, NEW LINK ROAD, ANDHERI WEST, 400053 MUMBAI, MH (INDIA) TEL: +91 22 67317500 FAX: +91 22 26730227 / 26736953 CIN L22210MH1993PLC133365

July 30, 2021

To, The General Manager **BSE** Limited Phiroze Jeejeebhov Towers Dalal Street Mumbai 400 001

To, Asst. Vice President, National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai, Maharashtra 400051

Srip code : 516082 NSE symbol: NRAIL

Sub: Board Meeting (Newspaper Publication for Financial Results)- July 28, 2021

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the Newspaper clipping of Business Standard and Mumbai Lakshadweep in which Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2021 have been published.

Thanking you,

Yours faithfully,

For N R AGARWAL INDUSTRIES LIMITED, POOJA HITESH **DAFTARY**

Digitally signed by POOJA HITESH DAFTARY DN: cn=POOJA HITESH DAFTARY, c=IN, st=MAHARASHTRA, o=Personal, serialNumber=9535de22d1986cafa15e1c0dd53 b0b855c7ad10cedd09cdd7c380a8657ce1c49 Date: 2021.07.30 10:44:56 +05'30'

Pooja Daftary Company Secretary & Compliance Officer

Encl..: As stated above



ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH

Bank of India Building, First Floor, 28, S. V. Road, Andheri (W), Near Andheri West Railway Station, Mumbai - 400 058 Tel No. - 26210406/07, Email: Asset.MNZ@bankofindia.co.in

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the following Borrower(s) and Guarantor(s) that the below

described immovable property mortgaged/charged to Bank of India (Secured Creditor), the constructive/physical possession of which has been taken by the Authorised Officers of Bank of India, will be held on "as is Where is" "as is what is", and "whatever there is", for recovery of respective dues as detailed here under against the secured assets mortgaged/charged to Bank of India from respective borrowers and guarantors. The reserve price and earnest money deposit is shown there against each secured asset. The sale will be done by the undersigned through E-Auction platform provided hereunder

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 CUM NOTICE TO BORROWER/ GUARANTOR (Rs. In Lakh)

		(E-Acction Date - 07.09.2021)					
Sr. No	Names of the Account / Borrower/ Guarantor	Description of the properties	Reserve Price/ EMD Amount	O/s Dues (Excluding Int, Penal Int&Exp) In Rs Lakh	Cersai Security Interest/ Asset Id	Date/Time of on-site inspection of property	Contact No.
1	M/s VHCL Industries Ltd. (Directors/ Guarantors) Pankaj Walia Bharat Walia API Industries Pvt. Ltd. (Guarantors)	Factory Land (Total Area 18,208 sq-mt /4.50Acres) and Building in the name of the company located at Village SANJAN at S.N. 17/6, 17/7/1, 18/5/1/1/ Paiki 1, Khata No. 1126(13,100 sq-mt) and Plot S.No. 19/1, Khata No.435(5,108 sq-mt), At village-SANJAN, Dist-Valsad, Gujarat (Physical Possession with Bank)	891/ 89.1	5432.56	200005580391	21-08-2021 1:00 PM TO 2:00 PM	7506487630 022- 26210406/ 07
		Vacant Industrial Land at Survey No: 22/6/2, 25/6, 200 and 201/1/2 Khata No. 248(14076 sq-mt) located at Village- SANJAN, Dist- Valsad, Gujarat (Physical Possession with Bank)	284/ 28.4	5432.56	200005580551	21-08-2021 1:00 PM TO 2:00 PM	7506487630 022- 26210406/07
		Survey No. 18/1, 22/3, and 25/2 Khata No. 1159(6777 sq-mts) located at Village SANJAN, Dist-Valsad, Gujarat (Physical Possession with Bank)	135/ 13.5	5432.56	200005580594	21-08-2021 1:00 PM TO 2:00 PM	7506487630 022- 26210406/07
2	M/s Green Botanica & M/s Green Botanica W/s Green Botanica M/s Genesia Care Partners- Smt. Prerna Suvinay Jain Smt. Neetu Dharamchand Jain Guarantors- Shri Rajendra Paraslal Jain Shri Suvinay Satish Jain		65/ 6.50	134.37& 134.33	400036709061	27-08-2021 2:00 PM TO 3:00 PM	9827301416 022- 26210406/07
	M/s. M.S. Rolling Mrs. Meenu Shivgovind Pandey (Proprietor) Mr. Aman S Pandey (Guarantor)	Flat No. SF-2, 2nd Floor, Yadav Raje Sankul, (Yadavrao Raje Sankul), Gat. No.1040/2,Old Kalvan Road, Mauje- Dindori, Dist- Nasik Area-278.81 Sq-Mt (Symbolic Possession with Bank)	89/8.9	229.79	200076150205	23-08-2021 3:00 PM TO 04:00 PM	7504511101 022- 26210406/07

Terms and Conditions of the E-auction are as under:

E-Auction is being held on "AS IS WHERE IS" basis, "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS" and will be conducted "On

The Auction will be conducted though Government of India approved service provider e-B integrated portal (https://ibapi.in). E-auction bid form Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available in websites- https://www.bankofindia.co.in

The auction sale will be online e-auction/bidding through website https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp on 07-09-2021 from 11:00 am to 4:00 pm IST with unlimited extension of 10 minutes duration.

Bidder may visit https://www.ibapi.in where "Guidelines" for Bidders are available with educational videos. Bidders have to complete following formalities well in advance:-

Step 1: Bidder/Purchaser Registration: Bidder to register on e-Auction portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp using his mobile no. and E.mail ID. Step 2: KYC Verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provider (may take

2 working days).

Step 3: Transfer of EMD amount to his global EMD wallet: Online/Off-line transfer of funds using NEFT, using challan generated on E-auction

Step 1 to Step 3 should be completed by bidder well in advance, before e-auction date. Bidder may also visit https://www.ibapi.in for registration and bidding guidelines

Helpline Details/Contact Person Details of MSTC:

Toll Free No.: 18001035342						
Name	E-mail ID	Landline No.	Mobile No.			
Shri Argha Sengupta, CM	argha@mstcindia.co.in		09231690249			
Smt. Srabani Barai, Manager	sbarai@mstcindia.co.in		09051077886			
Shri Rakesh Ranjan, AM	rranjan@mstcindia.co.in		09911700233			
Shri Ritesh Nath, DM	rnath@mstcindia.co.in		09668551395			
Shri Bishnupada Barik, SM(F&A)	bbarik@mstcindia.co.in	2289-5064(D)	09088013889			
Shri Surajit Hembram DM(F&A)	shembram@mstcindia.co.in		09886855560			

- 1. Intending bidders shall hold a valid e-mail address, for further details and query please contact IBAPI Helpline No. 1800 1025026 or 01141106131 Helpline e-mail ID ibapi@allahabadbank.in
- 2.To the best of knowledge and information of the authorized officer there is no encumbrances on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of the property/ies put on auction and claims/rights dues effecting the property, prior to submitting their bid. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The authorized officer/secured creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.
- B.Earnest money deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer to the bank account as guided and mentioned in ibapi portal before participating in the bid online.
- 4.Hardcopy of the bid form to be submitted to the respective branches as mentioned in the above table and scanned copies to be forwarded to the authorized officers to asset.mnz@bankofindia.co.in, so as to reach on or before 04.09.2021 before 5:00 pm
- i. The KYC documents are 1. Proof of Identification (KYC) viz. Voter ID Card/Driving License/Passport 2. Current Address Proof for communication PAN Card of the bidder 4. Valid e-mail ID/contact number of the bidder etc.
- 6.Date of inspection will be as mentioned in the table above with prior appointment with above mentioned contact numbers
- 7. Prospective bidders may avail online training on e-auction from IBAPI portal.
- 8. Bids shall be submitted through online procedure only in the prescribed formats with relevant details.

bidder will be returned on the closure of the e-auction sale proceedings.

- 9.Bidders shall be deemed to have read and understood the terms and conditions of sale and be bound by them. 10.The bid price to be submitted shall be above the reserve price and bidders shall improve their further offers in multiples of Rs. 1.00 lakh
- 11.It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.
- 12. The earnest money deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of the unsuccessful
- 13.The earnest money deposit shall not bear any interest the successful bidder shall have to pay 25% of the purchased amount (including earnest money already paid immediately on acceptance of bid price by authorized officer on the same day or maximum by next day and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the bank. Default in deposit of the amount by the successful bidder at any stage would entail forfeiture of the whole money already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of the property/amount.
- 14. The prospective qualified bidders may avail online training on e-auction from IBAPI portal prior to the date of e-auction neither the authorized officer nor the bank will be held responsible for any internet network problem power failure, any other technical lapse/failure etc. in order to ward off such contingent situation the interested are requested to ensure that they are technically well equipped with adequate power backup etc. for successfully participating in the e-auction event
- 15.The purchaser shall bear the applicable stamp duties registration fees other charges etc. and also all the statutory non-statutory dues, taxes assessment charges etc. owing to anybody.
- 16.The authorized officer/ bank is not bound to accept the highest offer and has absolute right and discretion to accept or reject any or all offers o adjourn /postpone/cancel the e-auction or withdraw any property or portion there-of from the auction proceeding at any stage without assigning
- 17.The sale certificate will be issued in the name of the purchaser(s)/applicant(s) only and will not be issued in any other name(s)
- 18.The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Further details inquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the contact numbers given 19.If any participant deposits the EMD after registering himself and afterwards opt to not to bid, can reverse the bid amount through system as

20.GST, wherever applicable, to be borne by successful bidder.

SALE NOTICE TO BORROWER/ GUARANTORS

The undersigned being the Authorized Officers of Bank of India are having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitization and reconstruction of financial assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the rules framed there under. You have committed default in payment of the dues with interest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notices to all of you under section 13(2) to pay the amount mentioned there on within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of 60 days. Therefore, the Authorized Officers in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for sale, failing which the property will be sold and balance due if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposi

Date: 30/07/2021 **Authorised Officers** Bank of India Place : GUJRAT/NASHIK

एम एम आर डी ए MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY (A Government of Maharashtra Undertaking)

2nd floor, Engineering Division, Plot Nos. R-5, R-6 & R-12, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Tel. 26595955/5994/4055, Fax: 26594179.

Email: sanjay.bhasme@mailmmrda.maharashtra.gov.in web: https://mmrda.maharashtra.gov.in

e-TENDER NOTICE

Name of Work: Annual Maintenance of all foot over bridges & subway (underpass on Eastern & Western Express Highway.

Estimated Cost	Cost of Blank Tender Form (Per Each)	Earnest Money Deposit	Contract Period			
Rs. 47,62,076/-	Rs. 47,62,076/- Rs.560/-		24 Months (Including monsoon)			
Bid documents download : 30/07/2021 (18.00 hrs.) to 08/08/2021 (12.00 hrs.) Last date of online submission : 13/08/2021 (12.00 hrs.)						

Note: The e-Tender can be downloaded from e-Tendering Portal: https://etendermmrda. maharashtra.gov.in. Any additional information, Corrigendum & help for uploading & downloading the e-tender, may be availed by contacting MMRDA's e-tendering service desk at the following id: etendersupport@mailmmrda.maharashtra.gov.in or call us on 022-26597445.

Date: 30/07/2021 Place: Bandra (E), Mumbai No: ED/Elect/AMC/EEH/WEH/2021

Executive Engineer Electrical **Engineering Division** **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, Mr. Keki P. Illava, the owner along with Mr. Aspi K. Illava of Flat No.406 SBI Employees Alka CHS Ltd., Off. Ceasor Road, Ambivali, Andheri(W), Mumbai 400 058, died on 02/02/2021 and his son Mr. Aspi K. Illava has claimed the ownership of the property and applied

We hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objecto or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in suppor of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceas member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws

Dated on this 30th day of July 2021 at Mumba LEGAL REMEDIES
ADVOCATES, HIGH COURT
OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.
PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 10 CELL: 9892276126/9619115212/9819502415

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the immovable property i.e. Flat No. 402, adm. 87 sq.ft., on the 4th floor in the Building "GORAI-NEHA CHS", Gorai Road, Borival (West), Mumbai - 400092, being constructed on the plot of land bearing Plot No. 104 RSC-37 Part-II, S. No.189(pt), which was originally allotted by an Allotment Letter dated 20.02.2001 issued by Gorai-Neha Co-Operative Housing Society Limited to Mr. Sanjeevan Dagdu Nikalje and since then Mr. Sanjeevan Dagdu Nikalje is the owner and in use, occupation and possession of the said Room. On taking of search from the Sub Registrar Office at Borivali, for the 30 years from 1991 to 2021, we found some pages are torn & Nil for the period from 1991 to 2021.

Therefore, we are inviting through this Public Notice, any person / SRO / MHADA having any objection to sale or claiming any right, title or interest in the said Flat and said shares by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, possession, inheritance, lease lien, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with proof thereof to the undersigned having office at Das Associates, 23/A, 2nd Floor, 105, Opp. Bharat House, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023 **withir** 7 days from the date hereof otherwise the sale will be complied and claim if any will be

considered as waived. For Das Associates Date: 30.07.2021 **Advocate High Court**

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that I, Abhilasha K. Bhargava, of Bombay, had acquired from Sun & Sea CHS Ltd., Juhu Tara Road, Mumbai 400 049 (C.T.S No.988), by Agreement dtd 16.11.1996, the FSI/TDR ad-measuring 90 sq. mts. allotted to the society, by MCGM, in lieu of surrendering area for road widening of Juhu Tara Road. The entire consideration is paid to the Sun & Sea Society, transaction stands completed and all the rights, title, interest, entitlements & future claim has accrued entirely unto me

I apprehend foul play by some vested party & hence Public is Notified. in rem, to take legal record of my ownership title and not to deal or enter into any transaction, agreement, transfer, assignment, lease, or understanding of whatsoever nature, in respect of the said FSI/TDR, which is already acquired by me by virtue of agreement dated 16.11.1996 with M/s. Sun & Sea CHS Ltd. and any such dealings shall be illegal, void and not be binding on me. Any person dealing with the aforesaid FSI / TDR will do so at his/her/their own risk costs &

Abhilasha Krishnakumar Bhargava B-12, Sun & Sea CHS Ltd., Juhu Tara Road, Near Royal Lane Mumbai 400049

Mumbai dated 30th July, 2021

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to Section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorized to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of Section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC). Indian Institute of Corporate Affairs (IICA). Plot No. 6,7,8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code- 122050 that M/s Sushma & Co (Electricals), a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013, as a company limited by

The principal objects of the company are as follows: To manufacture all marine related products such as Galley equipment &accommodation furn including Turnkey installations mainly on Naval & Coastquard vessels. To manufacture all types of Industrial as well as appliance electric elements for various OEMs.

A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 121-122, Floor-1, Plot-399, 7C, Udyog Mandir No 1, Bhagoii Keer Marg, Nr Paradise Cinema, Mahim, Mumbai-

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Harvana), Pin Code- 122050 within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 29th day of July, 2021

MUKTA ARTS LIMITED

CIN:192110MH1982PLC028180

Regd. Office : Mukta House, Behind

histling Woods Institute. Filmcity Comple

Goregaon (East), Mumbai- 400 065. Tel. No. (022) 33649400;

Fax No. (022) 33649401

Website:www.muktaarts.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read

with Regulation 47 of SEBI

(Listing Obligations & Disclosure

Requirements)Regulations

2015, notice is hereby given

that a meeting of the Board of Directors of Mukta Arts Limited

will be held on Tuesday,

10th August, 2021 at 3.30 pm through Video Conferencing

(VC) or Other Audio Visual

. Means (OAVM) to consider approve and take on record the

Unaudited Standalone and

Consolidated Financial Results

of the Company for the quarter

available on the Company's

website at www.muktaarts.com

as well as on the website of

the stock exchanges at

www.bseindia.com &

By the Order of the Board of Directors For Mukta Arts Limited

ended 30th June, 2021. The said information is also

www.nseindia.com.

Place: Mumbai

Names of Applicant 1. Prakash Ramchandra Beheray 2. Lata Neil Bhuleshkar 3. Aditva Prakash Beherav

ti

HEXAWARE Hexaware Technologies Limited

Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 022-4159 9595; Fax: 022-4159 9578

Website: www.hexaware.com; E-mail: Investori@hexaware.com
CIN: U72900MH1992PLC069662

NOTICE

Notice is hereby given pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013 that the Board of Directors of the Company have approved Monday, August 09, 2021 as the Record Date for ascertaining the list of shareholders entitled for the 2nd Interim Dividend 2021 of ₹ 2/- (100%) per equity share of ₹ 2/-, declared at the Board meeting held on July 29, 2021.

The aforesaid intimation is also available on website of the Company at http://hexaware.com/investors/

For Hexaware Technologies Limited

Place: Navi Mumbai Gunjan Methi **Company Secretary** Date: July 30, 2021

RISHIROOP LIMITED

CIN No.: L25200MH1984PLC034093

legd. Office: W 75 (A) & W 76 (A), MIDC Industrial Area, Satpur, Nasik 422 007 Head Office: 84, Atlanta, Nariman Point, Mumbai - 400021. ebsite: www.rishiroop.in, Email: investor@rishiroop.com, Tel. No.: 022-4095200

NOTICE

Notice is hereby given pursuant to clause 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, August 9, 2021, inter alia, to consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter ended lune 30, 2021.

Further details can be viewed on the website of the Company www.rishiroop.in/investors, as well as on the stock exchange website - www.bseindia.com.

As communicated to the Stock Exchange, the Trading Window for dealing in the securities of the Company shall remain closed till August 11, 2021 for all Insiders, Directors and Designated Persons as per the Insider Trading Code of the Company and SEB Regulations For Rishiroop Limited Sd/-

Place: Mumba Date: 28.07.2021

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] ment to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another

Before the Central Government

Western Region
In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

HEARTBEAT INSURANCE BROKERS PRIVATE LIMITED having it's Registered Office at A-202, SECOND FLOOR, KOTIA NIRMAN, NEW LINK ROAD,

ANDHERI (WEST), MUMBAI, MAHARASHTRA - 400053, Petitioner

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act. 2013 eking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on 07th July, 2021 to enable the company to change its Registered Office from State of Maharashtra" to "NCT of Delhi". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the

registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its registered office at he address mentioned below:

For and on behalf of the Applican Gurtej Singh DIN: 08815524

Agnelo A. Fernandes

Company Secretary

Date: 29.07.2021

N R AGARWAL INDUSTRIES LTD.

CIN: L22210MH1993PLC133365

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED- 30.06.2021

Regd.Office: 502A/501B, Fortune Terraces, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri(W) Mumbai-400053 Website: www.nrail.com Tel No: 022 67317500 Fax No: 2673 0227/2673 6953 Email: admin@nrail.com

STA	ANDALONE RESULTS: [7 In Lakhs Except EPS				s Except EPS]
Sr.		Quarter	Ended		
No.	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	39,594.27	34,643.75	20,435.42	115,399.64
2	Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary Activities after tax	2,597.54	944.55	1,571.81	5,722.90
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	21.09	93.79	(17.14)	48.46
4	Paid up equity share capital-(Face value of Rs. 10/-each)	1,701.91	1,701.91	1,701.91	1,701.91
5	Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year.	-	-	-	45,947.58
6	Earning Per Share (EPS) (before Extraordinary items)				
	(of Rs.10/-each -not annualised):				
	(a) Basic.	15.26	5.55	9.24	33.63
	(b) Diluted.	15.26	5.55	9.24	33.63
7	Earning per share (after extraordinary items)				
	(of Rs.10/-each)-not annualised :				
	(a) Basic	15.26	5.55	9.24	33.63
	(b) diluted	15.26	5.55	9.24	33.63

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 28.07.2021. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation

33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com), (www.nseindia.com) and on Company's website (www.nrail.com) By order of the Board

For N R AGARWAL INDUSTRIES LIMITED R N Agarwal Chairman & Managing Director DIN: 00176440

Mumbai Date : 28.07.2021

Monika Shah Date: 29.07.2021 Company Secretary

जेमिनी कुकिंग ऑईलतर्फे 'एक और पेहचान' हा खास चॅट शो सादर

ठाणे, ता.२९ २०२१: या वर्षाच्या सुरुवातीला जेमि नीतर्फे त्यांच्या या मोहिम हा खास चॅट शो नीना गुप्ता या कार्यक्रम सूत्रसंचालक होत्या. हा शो होता. यात आयुष्यातील प्रत्यक्ष प्रेरणाढायी अशा चार म हिलांचा समावेश होता. रन्वयपाक बनवण्याच्या कामातून बाहेर पडत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आता आहेत. याच्याशी गप्पा मारताना या महिलांनी घेताना ठरलेल्या चाकोऱ्या मोडताना आलेल्या अडचणी

जेनेलिया डिस्रुझा, यामी अंकिता लोखंडे, अमृता खानविलकर आणि प्रार्थना बेहरे अशा सेलिब्रिटी इन्पलुएन्सर्सनीही प्रेरणादायी महिलांच्या कथांना प्रकाश झोतात आणण्याच्या उपक्रमाचे या सोशल मीडिया हॅंडल्सवरून कौतूक केले. आपल्या सोशल मीडियाच्या

मुख्रात नाल्यावर

ठाणे, दि. २९,

येथील ठाकूरपाडा भागात

नाल्यामधील माती खचल्याने

(प्रतिनिधी): मुंब्रा

नाला आणि परिसरात

बांधण्यात आलेल्या दोन

इमारती आणि एक चाळ

धोकादायक अवस्थेत

हून अधिक रहिवाशांना

आणि महापालिकेच्या

इमारतींमधून बाहेर काढून

त्यांची लग्नसमारंभ सभागृह

सोय करण्यात आली आहे.

ठाकुरपाडा येथे स्वस्तिक

ही नऊ मजली, कोकण

नगर ही पाच मजली इमारत

आहे. तर जयराम भगत ही

दुमजली चाळ आहे. या

इमारतींचे आणि चाळींचे

आणि नाल्यालगतच्या

बांधकाम येथील नाल्यावर

भागात करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री नऊ वाजेच्या

सुमारास रोशन शेख (३३)

असताना प्रवेशद्वारासमोरील

भागात नाल्यावर बनविण्यात

आलेला काँक्रीटचा रस्ता

अचानक खचला आणि

शेख नाल्यात पडले. त्यांना

नाल्यातून बाहेर काढण्यात

आले. याची माहिती ठाणे

महापालिका प्रशासनाला

अग्निशमन दल, आपत्ती

पथक आणि महापालिका

नाल्याशेजारी असलेल्या

स्वस्तीक इमारतीतील ६९,

कोकण नगरीमधील ६३

आणि जयराम चाळीतील

५०० हुन अधिक रहिवासी

या इमारती आणि चाळीत

राहत होती. या सवार्ची

मुंब्रा येथील महापालिका

शाळा आणि एका खासगी

राहण्याची तात्पुरती सोय

पथकाने नाल्याची पाहणी

केली असता नाल्यातील माती

खचल्याचे समोर आले. या

नाल्याच्या दुरुस्तीचे काम

सुरू असल्याची माहिती

महापालिका प्रशासनाने

दिली.

करण्यात आली आहे.

लग्नसमारंभाच्या सभागृहात

सहा घरे रिकामी केली.

व्यवस्थापन विभागाचे

अभियंते घटनास्थळी

दाखल झाले. त्यांनी

मिळाल्यानंतर महापालिकेचे

हे स्वस्तिक इमारतीच्या

प्रवेशद्वाराजवळ उभे

झाल्या. येथील ५००

(प्रतिनिधी) माध्यमातून या चॅट शोचे र-पष्ट झाले. प्रमोशन करत त्यांनी सर्व आपली करण्याचे दिले. ही मोहीम १०० दशलक्षांहुन अधिक आणि या क्षेत्रातील मापढंडाच्या तुलनेत प्रचंड नोंदणीकृत प्रमाणातील परफार्मन्स आणि एंगेजमेंट इथे दिसून आली.

> मागील वर्षी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे या म ोहिमेच्या पहिल्या टप्प्याला या सुरुवात झाली. सर्वे क्षणातील निष्कर्षांमध्ये असलेल्या स्त्रिया होममेकर्सच्या म्हणजेच आयुष्यावर घरातल्या जबाबढाऱ्यांचा परिणाम होतो, हे अधोरेखित करण्यात आले होते. यातील बहुतांश म हिलांना त्यांचे छंद, त्यांची ध्येय गाठण्यासाठी स्वत:चा वेळ हवा होता, झाले. या सर्वेक्षणानुसार, ४० ते ४५ या वयोगटातील ६१ टक्के म हिलांचा बहतांश वेळ असेही यातून रूपष्ट घरातील कामे करण्यात जातो, विशेषत: रुवयंपाक आणि मुलांची काळजी घेणे. यातील ६० टक्के ग्राहकांना होममेकर्सच्या पलिकडेही काहीतरी बनायचे आहे, असे या सर्वेक्षणातून

या शोबद्दल गुप्ता म्हणाल्या, पेहचान महिलांना घेण्यास आणि स्वयंपाकघराबाहेरील वेध घेण्यास प्रेरणा जेमिनीचा उपक्रम आहे. या शोबद्दल कारगिल ऑईल व्यवसायाचे मार्केटिंग हेड सुबिन सिवन तत्वानुसार, शोमागे महिलांना आमचा उद्देश पॅशन आम्हाला आशा आहे की अधिकाधिक महिला यशरुवी महिलांच्या कथांशी र्वतःला जोडून पाहतील आणि त्यातून आपली स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा मि ळवतील. या चॅट शोबद्दलचा अनुभव सांगताना वेव्हमेकर इंडियाचे क्लाएंट ऑफिसर कार्तिक क्रिकंग ऑईलने नेहमीची होम मेकर्स आणि मातांच्या रवतंत्र अस्तित्वाला चालना दिली आहे आणि फक्त कुटुंबच नाही तर व्यापक स्तरावर समाजासाठी त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर भर दिला आहे.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्केफर इंडिया लिमिटेड, पुर्वीची एफएजी वेअरिंग्ज इंडिय लिमिटेंड (सीआयएन:एल२९१३०एमएच१९६२पीएलसी०१२३४०) यांचे नोंदणीकृत कार्यालय: ८वा नजला, नरिमन पॉईंट, २२७, बॅकबे रिक्लीमेशन, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ यांचे खालील समभाग प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत. म्हणून मी, निरंजन के. शाह (अर्जदाराचे नाव) नोंदणीकृत भागधारक/नोंदणीकृत भागधारकाचे कायदेशीर वारसदार येथे कंपनीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाँ

ı									
फोलिओ प्रमाणपत्र		अनुक्रमांक		भागांची	भागधारकाचे नाव				
	क्र.	क्र.	पासून	पर्यंत	संख्या				
	००१८९	५२०-५२४	२४५११	२४७६०	२५०	कांतिलाल केशवलाल			
		७१२६०-७१२६२	९०५९२७१	९०५९३९५	१२५	शाह			

सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की. सदर प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहा करू नर आणि जर सापडल्यास कंपनीकडे परत आणन द्यावे. जर कंपनीला सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास विनंती केल्याप्रमाणे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल आणि तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

ठिकाण: मुंबई अर्जदारांचे नाव **देनांक:** २८.०७.२०२१ निरंजन के. शाह

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. संजिवन दगडु निकाळजे यांना गोराई-नेहा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे वितरीत दिनांक २०.०२.२००१ रोजीचे वाटपपत्रामार्फत मुळत: वाटप . हरण्यात आलेली स्थावर मालमत्ता अर्थात **फ्लंट क्र.४०२, क्षेत्रफळ ८७५ चौ.फु., ४था मजला** गोराई-नेहा कोहौसोलि., गोराई रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, जमीन प्लॉट क्र.१०४, आरएससी-३७, भाग-२, एस.क्र.१८९(भाग) ही जाग देण्यात आली होती आणि तेव्हापसून श्री. संजिबन दगडु निकाळजे यांच्याकडे सदर खोलीचा ताबा, बहिबाट, वापर असून ते मालक आहेत. या न्थावर मालमत्तेचे सन **१९९१ ते २०२१** पर्यंत **३० वर्षांच्या** कालावधीकरिता बोरिवली येथील उपनिबंधकांचे कार्यालयात शोध घेतल्यानंतर आम्हाला असे आढळुन आले की, १९९१ ते २०२१ रम्यान कालावधीचे काही पृष्ठे फाटलेली व शून्य आहेत.

न्हणून आम्ही सदर जाहीर सूचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की, जर कोणी व्यक्ती/एसआरओ/म्हाड यांना विक्रीबाबत काही आक्षेप किंवा सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस अधिभार, न्यास, ताबा, वारसाहक, भाडेपट्टा, मालकीहक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकत यांचे कार्यालय-दास असोसिएटस्, २३/ए, २रा मजला, १०५, भारत हाऊस समोर, मुंबई **समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३** येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यर्था विक्री प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केला आहे म्हणून समजले जाईल.

ठिकाण : मुंबई दिनांक: ३०.०७.२०२१

MOTILAL OSWAL LOANS

मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड सीआयएन:यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१

नौंदणीकु कार्यात्यः मोतिलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, परळ एसटी डेपो समोर प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दूर.:०२२-४७१८९९९, वेबसाईट:www.motilaloswalhf.com, ई-मेल:hfquery@motilaloswal.com

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड** (एमओएचएफएल) (पूर्वीची अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड) (एएचएफसीएल), गृह वित्तीय पुरवठा कंपनी, नॅशनल होसिंग बँक (एनएचबी) सह नोंदणीकृत यांचे नोंदणीकृत . र्हार्यालय: मोतिलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुद्घाह सयानी रोड, परळ एसटी डेंपो समोर, प्रभादेवी मुंबई-४०००२५ हे त्यांचे शाखा कार्यालय श्री सिद्धी विनायक प्लाझा, कार्यालय क्र.२२, १ला मजला न्यु म्युन्सिपल कार्यालया समोर, कर्जत, रायगड-४१०२०१, महाराष्ट्र येथून दुकान क्र.१४, तळमजला. अरसीया अल्टीस, फोर्टीस हॉस्पिटलजवळ, बैल बाजार, कल्याण (प.)-४२१३०१, महाराष्ट्र येथे दिनांक १० नोव्हेंबर, २०२१ पासून स्थलांतरीत करण्यास इच्छ्क आहेत

ग्राहकांना, जे जुन्या ठिकाणाहुन सेवा प्राप्त करत होते त्यांना आता नविन ठिकाणाहुन सेवा प्राप्त

सर्व संबंधितांनी कृपया याची नोंद घ्यावी.

मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेडकरिता (पुर्वीची अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड)

दिनांक: ३० जुलै, २०२१ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

दास असोसिएटस्करिता

जाहीर सूचना

माझे अशील क्रिशन कुमार अदुकिया (एचयुएफ) यांच्या वतीने व करिता येथे सुचना देण्यात येत आहे की, **सरन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड,** विकासक, प्रथम भाग आणि (१) भिखुभाई रामजी संगानी, (२) मुकेश भिखुभाई संगानी, (३) भरत ईश्वरदास संगानी, (४) हरेश ईश्वरदास संगानी, (५) प्रशांत प्रविणभाई संगानी, यापुढे मालक, द्वितीय भाग आणि **(१) सुरेंद्र सिंग बी. दाक, (२) राजकिरण एस.** दाक, भाडेकरू, तृतीय पक्षकार आणि अशोक गुप्ता (एचयुएफ), खरेदीदार चतुर्थ भाग यांच्या दरम्यान कार्यालयीन जागा क्र.बी-००५, क्षेत्रफळ सुमारे २९.३० चौ.मी. अर्थात ३१५.३९ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, बी विंग, रामजी हाऊस म्हणून ज्ञात इमारत, रामजी हाऊस प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., ३०, जांभूळवाडी, काळबादेवी रोड, मुंबई-४००००२, जमीन सीएस क्र.९४, भुलेश्वर विभाग, नोंदणी जिल्हा मुंबई शहर (यापुढे सदर कार्यालय म्हणून संदर्भ) या जागेबाबत झालेला दिनांक २४.०१.२००८ रोजीचे अनुक्रमांक बीबीई-३/६४८/२००८ अंतर्गत मृंबई येथे हमी उपनिबंधकांकडे नोंदणीकृत दिनांक २४.०१.२००८ रोजीचे करारनामांची मुळ प्रत हे हरवले आहे आणि माझ्या अशिलांनी अत्यंत शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही आणि याबाबत दिनांक २८.०७.२०२१ रोजी अनुक्रमांक ६७७/२०२१ अंतर्गत एल.टी. मार्ग, पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीकडे वर नमुद दिनांक २४.०१.२००८ रोजीच्या करारनामाची मुळ प्रत ताब्यात असल्यास त्यांना येथे विनंती आहे की, त्यांनी सदर सुचना तारखेपासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे पत्ता: थरानी मेन्शन, पहिला मजला, एम.ए. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे आणुन द्यावे.

आज दिनांकीत ३० जुलै, २०२१

महेंद्र सी. जैन सही/ अँडव्होकेट व सॉलिसिटर

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन:एल ३६९१२एमएच१९८६पीएलसी ०४१२० नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. द्र.:०२२-२८२९१८९३, २८२९०३९६, २८२९२३९७, फॅक्स:०२२-२८२९०४१८, ०२२-२८२९२८८५, वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा

ादस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३४वी वार्षि र्विसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१ रोजी स.११.००वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्य ागू तस्तूदी सहवाचिता एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, एमसीए सर्वस रिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे ०२० आणि मेबीटारे वितरीत परिपच क मेबी /एचओ /मीएफरी /मीएमरी१ /मीआयआर /पी /२०२० /७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१२ मे. २०२० व १५ जानेवारी, २०२१ तसेच अन्य लागू कायद्याच्या तरतुदीनुसार ३४व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ

. ४व्या एजीएम सूचनेतील विद्युत प्रत, ई-वोटिंग व वार्षिक अहवाल २०२०-२१ करिता प्रक्रिया व माहिती ज्यांचे -मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्या सदस्यांना पाठविले आहेत.

या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणेबाबत त्यां: डेपॉझिटरी सहभागीदारमार्फत डिपॉझिटरीकडे नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्या यांनी लेखी स्वरुपात कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांना <u>https://linkintime.co.in/emailre</u>g <u>email_register.html</u> वर पाठवावे किंवा कंपनीच्या <u>investorrelations@goldiam.com</u> ई–मेलव

४व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२०–२१ कंपनीच्या <u>https://www.goldiam.com</u> आगि flएसई लिमिटेडच्या <u>https://www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य

nttps://www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. पन्या कायदा, २०९३ (कायदा) चे अनुच्छेद ९९ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम . १८५ (विनियमन) अंतर्गत शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१ ते शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस अंतर्भूत ार्यंत कंपनीचे सदस्य नोंद पस्तक व भागहस्तांतरण पस्तक बंद राहतील.

. हेपनीकडन रिमोट ई-वोटिंगने व एजीएममध्ये ई-वोटिंगमार्फत विद्यत स्वरूपाने मत देण्याची सविधा सदस्यां . देण्यात आली आहे. ई–वोटिंग प्रक्रिया तसेच पद्धती ज्या सदस्यांचे वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे किंवा . त्यांनी ई–मेल नोंट केलेले नाहीत त्यांना ई–वोटिंगने मत देता यावे याकरिता माहिती ३४०या एजीएम सचनेत नम

भागधारणा असणारे सदस्य आणि त्यांचे बँक खाते तपशील तरतद/बदल/सधारणा करू इच्हि नसतील त्यांनी त्वरीत संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे कळवावे आणि कंपनीकडे संपर्क करू नरं नदस्यांना विनंती आहे की, डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांच्या बँकेचे आयएफएससी, एमआयसीआर को ग्रावा. लाभांशाची रक्कम देतेवेळी डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास आरटीए यांनी डिपॉझिटरीदारे दिलेल डाटाच फक्त वापरावा. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांना सल्ला आहे की, त्यांनी त्यांचे बँक खा तपशील जसे बँकेचे नाव व शाखा पत्ता, आयएफएससी, शाखेचे एमआयसीआर कोड, खात्याचे प्रकार व खा ज्मांक आरटीएकडे https://linkintime.co.in/emailreg/email_register.html वर पाठवावे.

पंकज पारखीय कंपनी सचिव व सक्षम अधिका

सही/

(रु.लाखात)

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरि

पचेली इंडस्ट्रीयल फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्याः: सी-००१, प्रथमेश होरायझन, डॉ. बॉस्को शाळे समोर, न्यु लिंक रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र. दुर::०२२-६६९७०२४४/४५, CIN: L67120MH1985PLC037772 चेबसाईट:www.pacheliindustrialfinance.com, ई-मेल:pacheliumar@gmail.com

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपर्लले वर्ष	
तपशील	३०.०६.२ १ अलेखापरिक्षीत	३०.०६.२० अलेखापरिक्षीत	३१.०३.२१ लेखापरिक्षीत	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	٧.٥٧	५.५८	३०.५९	
कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	98.0	१.६५	१३.७१	
करपुर्व कालावधीकारेता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	0.88	१.६५	१३. ७१	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	0.88	१.६५	१३.७१	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	و۶.0	१.२९	१०.२१	
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	३७३.२१	३७३.२१	३७३.२१	
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	-	-	८८.४६	
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)				
१. मूळ २. सौमिकृत	0.0१ 0.0१	€0.0 €0.0	०.२७ ०.२७	
टीपः				

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरित . अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com आणि कंपनीच्या www.pacheliindustrialfinance.com

> मंडळाच्या आदेशान्व पचेली इंडस्टीयल फायनान्स लिमिटेडकरिता सही/ लावण्या किर्तीपती

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २२.०७.२०२१

संचालिक डीआयएन:0८<u>0२३</u>१३0

MAN the line pipe people

नोंदणीकत कार्यालय: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.),

म्बई-४०००५६. वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:investor.relations@maninds.org सीआयएन:एल९९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०

सूचना गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

ाधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकर लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६, सुधारित (नियम) च्या तरतूदीनुसा वित्तीय वर्ष २०१३-१४ साठी घोषित केलेल्या लाभांश मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात नालेले व दावा न केलेले शेअर्स १ नोव्हेंबर, २०२१ रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निध आयईपीएफ) कडे हस्तांतरित केले जातील. ७ सलग वर्षांकरिता शिक्षक लाभांशसंदर्भातील संबंधित अर्ससदा आयर्डपीएफकडे हस्तांतरीत केले जातील

डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ अंतर्गत तारण असलेले शेअर्स किंवा अशा शेअर्सचे हस्तांतरणा हायद्याचे/न्यायाधिकरणाचे न्यायालयाच्या विशिष्ट आदेशासंदर्भात आयईपीएफकडे कंपनीद्वारे अ शेअर्स हस्तांतरीत केले जाणार नाहीत. तथापि, संबंधित भागधारकांनी न्यायालय/न्यायाधिकरण आदेश

सदर नियमाच्या आवश्यकतेनुसार ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरणास देय आहेत त्यांना वैयक्तिक पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे आणि फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायंट आयडी आणि भागांची संख्या यासह अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या (www.mangroup.com) बसाईटवर अपलोड करण्यात आले आहे.

गधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास पात्र शेअर्स व दावा केलेले/देण्यात न आलेले लाभांशाचे तपशील पडताळून पहावे. संबंधित भागधारकांनी कंपनी/कंपनी नेबधंक व हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांना योग्य वेळेत आगाऊ अर्थात १५ ऑक्टोबर, २०२ रोजी किंवा त्यापर्वी कळवावे. जेणेकरून कंपनीला/आरटीएला आयईपीएफकडे अंतिम तारखेपर्यंत अर्थात १ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत त्यांचे अर्ज प्रक्रियेत घेता येतील. आरटीएचे संपर्क तपशील; सी १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दूरध्वनी:+९१-२२-४९१८६०००; ई-मेल:iepf.shares@linkintime.co.in.

न्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि स्तिविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुस भायईपीएफ खात्यामध्ये डिमॅट स्वरुपातील शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ गप्रमाणपत्राऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतः . हेपनीद्वारे डिपॉझिटरींना कळविले जाईल की. कॉर्पोरेट कारवाईमार्फत नविन/दय्यम भागप्रमाणपत्र डिमॅट स्वरुपात रुपांतरीत करावेत आणि ते आयर्डपीएफच्या नावे हस्तांतरीत करावे. त्यांच्या नावे नोंद असलेत मळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी कृपया पुढे नोदं घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाकरिता ज्या संबंधित भागधारकांचे खाते आहे अशा डिपॉझिटरीकडे आवश्यक सहकारी कारवाईद्वारे कळविले जाईल.

ागधारकांनी पुढे याची नोंद घ्यावी की कंपनीने त्याच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीचा विचार . केला पाहिजे आणि आयईपीएफला भाग हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने कंपनीने नवीन/दय्यम भागप्रमाणप नारी करण्याच्या बाबतीत पुरेशी सूचना मानली जाईल.

पया लक्षात ठेवा की उपरोक्त दावा न केलेल्या/न भरलेल्या लाभांश रकमेच्या बाबतीत आणि . नायईपीएफमध्ये एकदा हस्तांतरित झाल्यानंतर समभागांविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. गयईपीएफ प्राधिकरणाकडून नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, अशा कोणत्याही मागांवर, जर असल्यास, प्राप्त झालेल्या सर्व फायद्यांसह सामायिकधारक आयइपीएफमध्ये हस्तांतरि केलेल्या लाभांश आणि संबंधित शेअर्सचा दावा करु शकतात.

ठिकाण: मुंबई देनांक: २९.०७.२०२१

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given to the public in general that my client Mr. SMT.

CHHAYA MANGESH MORE W/O

MANGESH SONU MORE are owners o Flat No. 406 on the 4th floor

admeasuring about 365 sq. Ft..area, the building known as Shree Paras CHS

Ltd, situated at B. P. Road, Cross Road

No. 5(N), Bhayandar – East, Dist: Thane ,Pincode No. 401105., constructed on

land bearing Survey No. 103, Hissa No. 19(P), B. P. Road, Cross Road No. 5(N)

The Original documents of the

foresaid property i.e. Possessio

Letter, Original Agreement for Sale dated 28/03/1984 ,between PARAS BUILDER (A partnership firm through

their partners 1) Govind Maganlal Bhatia, 2) Prakash Maganlal Bhatia, 3) Pradip Maganlal Bhatia) With Late Mr.

MANGESH SONU MORE, have been

lost, misplaced and untraceable, inspite

of diligent search, the same has not

ALL PERSONS having any claim or right

in respect of the said property or any

part thereof by way of inheritance share, sale, mortgage, lease, lien

icense, gift, exchange, trust, possession or encumbrance or otherwise

lowsoever are hereby required to

form the same in writing supported

vith the original documents to the

undersigned having their office at S. B. BHEKARE & ASSOCIATES, H. O. Shop

No. 3 & 4 Bhakti Apt., Venkateshwa Nagar, Cabin Road , Bhayandar – East, Thane – 401 105. within fifteen (15)

days from the date of publication of this notice, failing which, the claim or

claims, if any of such person or person:

shall be considered to have been

PUBLIC NOTICE

This notice is to inform the public

at large that my clients (1)Mr.

Sarang Balkrishna Shivgan (2)

Miss Sulochana Gunaji Shivgan (3) Mr.Chandrakant Gunaji

Shivgan (4) Mr. Suresh Gunaji Shivgan (5) Mr. Nilesh Gunaji

Shivgan who are peaceful

occupying, possessing and

enjoying the immovable

property bearing address as FLAT NO.212, Second Floor,

Samikaran Co. Op. Hsg. Society

Ltd. (SRA), Sant Janabai Marg,

Sathe Wadi, Hanuman Road,

Vile – Parle (East), Mumbai – 400057. The said flat is

registered in the name of their

aunt i.e. Late Mrs. Lila (Lilabai)

My clients declares that Mrs. Lila

(Lilabai) Harishchandra Shivgan

(expired on 30/05/2021) and her

husband Mr. Harishchandra Tanu

Shivgan (expired on 01/02/2003)

were childless and without any

legal heirs except / other than my

Now my clients are going to

approach & apply to the S.R.A.

authority and concerned housing

society to get transferred the title,

ownership, shares and capital

etc. of the said flat in their joint

name, absolutely, irrevocably

So I do hereby invite claims/

objections from the legal heirs or

(If any) / third parties within a

period of 15 days from the

publication of this notice. Any person having any kind of

claims/objections in respect of

said flat premises and its transfer to and in the name / favour of my

clients, should contact the

undersigned advocate and / or

the Secretary/Chairman of the

said society, along with the relevant documents, proofs, in

support of their claims/

objections. In the absence of any

laims/objections, the society

along with the S.R.A. authority

shall be free to transfer the 100%

shares of above flat, in favour of

my clients and no claim will be

entertained thereafter. My clients shall be free to transfer all the

documents of title, ownership of

the said flat including electricity,

piped gas, telephone connections etc. in their name.

Suryaprakash S. Dube,

Advocate, High Court,

101 to 105, 110,115, First floor,

Building no. 1, Apna Ghar CHS.

R.S. Marg, Teligalli,

Andheri (East), Mumbai - 69.

Place : Andheri (East), Mumbai.

Date: 30/07/2021

ssignees other than my clients

Harishchandra Shivgan

above mentioned clients.

and permanently.

waived and/or abandoned

Place : Bhayandar

Dated: 30/07/2021

S. D. BHEKARE,

Advocate High Court

Bhayandar – East

Mob. 9867603687

andar – East, Dist. Thane – 401105

Shri Mulraj Harkisandas Vora a member of Pant Nagar Swaranjali Co-operative Housing Society Ltd, having address at Bldg. No. 55, Pant Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400075 and holding flat no. 1644 in the building of the society, Died on 22-03-2021 by Nominating 3 nominees (1) Chetan Rasiklal Vora (2) Snehal Dhirajlal Vora (3) Jayesh Hemendra Vora.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / Property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / Property of the society. if no claims / objections are received within the period prescribed above, the society, shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for Inspection by the claimants / objectors, in the office of the society with the Secretary of the society between 11.00 A. M. to 3.00 P. M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Sd/-

Place: MUMBAI. Date: 30-07-2021. **PRAYAG JOSHI** Advocate

२५ ऑगस्ट, २०२१ किंवा पूर्वी

२६ ऑगस्ट, २०२१ किंवा पुर्वी

ऑक्सस बॅक लिमिटेड (सीआयएन: एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९)

कॉर्पोरेट कार्यालय, संरचनात्मक मालमत्ता समुह, ७वा मजला, ॲक्सिस हाऊस सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेन्टर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५. दर.:+९१–२२–२४२५५७२८. मोबा.:९७६९७९८७८९. www.axisbank.com **नोंदणीकृत कार्यालय: ''**त्रिशुल'' ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरा समोर, लॉ गार्डनजवळ, एलिसब्रीज, अहमदाबाद-३८०००६

स्विस आवाहन प्रक्रियेअंतर्गत देय करारनामाकरिता निमंत्रण

प्रतिभृतीसह ऋण करारनामाकरिता एआरसीज/एनबीएफसीज/एफआयज/एससीज/आरसीज/वैयक्तीक प्रस्ता गगवित आहेत. ऋणाचे करारनामा हे <mark>''जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे आणि</mark> **कोणत्याही परिणामाशिवाय''** या तत्त्वावर असेल ३०.०६.२०२१ रोजी देय मुद्दल थकबाकी आरक्षित मुल्य ॉक्टेल टर्नकी प्रोजेक्टस् लिमिटेड १४५.४८ १६.५0 . गोलीकरिता प्रक्रिया व काल मर्यादा अनुसुची खालीलप्रमाणे बोली प्रक्रिया कालमर्यादा आरसीज/एनबीएफसीज/एफआयज यांना स्वारस्याची ३ ऑगस्ट, २०२१ रोजी मिञ्यक्ती सादर करणे । ऑगस्ट, २०२१ ते २४ ऑगस्ट, २०२ बोली दस्तावेज/बंधन प्रस्ताव सादर करण्यार्च २५ ऑगस्ट, २०२१ रोजी द.३.०० भाप्रवे. किंवा पूर्वी प्रशस्वी बोलीदाराची घोषणा २५ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.०० भाप्रवे. किंवा पूर्वी

स्तावाच्या विस्तत नियम खालीलप्रमाणेः

ॉक्सिस बँक लिमिटेडद्वारे स्विकृतीचे वितरण (ॲक्सिस बँक

तमिटेडच्या सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याच्या मान्यतेवर अवलंबुन

रारनामा निष्पादन आणि करारनामा विचारधारणेची प्राप्ती

करारनामा फक्त १००% रोख आधारावर असेल आरबीआय परिपत्रक क्र.आरबीआय/२०१६-१७/५६-डीबीआर.क्र.बीपी.बीसी.९/२१.०४.०४८

२०१६ - १७ दिनांक १ सप्टेंबर २०१६ मध्ये विहितप्रमाणे स्विस चॅलेंज पद्धतीअंतर्गत करारनामा असेल एआरसीज/एनबीएफसीज/एफआयज/एससीज/आरसीज (बोलीदार) यांनी दिनांक ०३ ऑगस्ट, २०२ रोजी सायं.५.००वा. किंवा त्यापुर्वी <u>sandeep1.agrawal@axisbank.com/susheel.</u> varadkar@axisbank.com वर ई-मेल पाठवून वरील खाते /ऋण प्राप्त करावे आणि पूढी कार्यवाही संचालनातील त्यांचे हिताचे स्वारस्याची अभिसव्यक्ती (ईओआय) सादर करावी

प्राथमिक माहिती अहवाल (पीआयएम) हे बोलिदारासह सामायिक केले जाईल जे वरील खाते/ऋण प्राप्त करण्यात त्यांचे हित व्यक्त करतील, जे ॲक्सिस बॅंक लिमिटेडद्वारे विहित नमुन्यात ना-निवारण करारनामाचे निष्पादनावर अवलंबन असेल. पीआयएममध्ये वरील खाते/ऋणाचे संक्षिप्त तपशील समाविष्ट असेल. अश् माहिती ॲक्सिस बँके लिमिटेडसह उपलब्ध माहितीच्या आधारावर दिली जाईल आणि ॲक्सिस बँक लिमिटेडद्वारे मालमत्तेच्या दर्जाबाबत प्रस्तुतीकरण म्हणून समजली जाणार नाही. बोलिदारांनी योग्य कारवाई चौकशी, विश्लेषण आणि स्वतंत्र पडताळणी करून घ्यावी

जर एकापेक्षा अधिक बोलिदार असल्यास खासजी लिलावामार्फत विक्री केली जाईल जे कॉर्पेरेट कार्यालय संरचनात्मक मालमत्ता समुह, ७वा मजला, ॲक्सिस हाऊस, सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेन्टर, पांडुरं बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५ येथे संपन्न होईल ज्याचे तपशील दैनंदिन व्यवहारात सहभाग गोलिदारांना दिले जाईल

योग्य काम्बाई /स्वतंत्र पदवालणी सद्भागी बोलिटागंना त्यांच्या स्वतःच्या खर्चाने कमवी लागेल प्रस्तावाचे सादरीकरणामुळे असे समजले जाईल की, सहभागी बोलिदार हे स्वतंत्र, कारवाई, चौकशी, विश्लेशण आणि पडताळणी सर्व दायित्वाबाबत तसेच कायदेशीर प्रक्रिया, अधिभार आणि इतर देयकेबाबत स्वत:च्या खात्रीकरिता करून घेतील.

प्रक्रियेदरम्यान, सहभागी बोलिदारांना बोली दस्तऐवजाचा नमुना दिले जाईल. जे त्यांनी लिलाव प्रक्रिये संस्था प्रस्तुतीकरणासाठी आणि बोली सादर करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याच्या तपशिलासह (नाव, पटनाम फोन नंबर व ईमेल पना \ रामह स्वाक्षरी केलेले बोली टस्टावेज माटर करणे आवश्यक आहे स्वाक्षरी के ले ले बोली दस्तावेजाचे स्कीन प्रत <u>sandeep1.agrawal@axisbank.com/</u> susheel varadkar@axishank.com वर पाठवावेत. तसेच, स्वाक्षरी केलेली बोली दस्तावेजाची इतर दस्तावेजांची वास्तविक प्रत वरिष्ठ उपाध्यक्ष, संरचनात्मक मालमत्ता समुह, कॉर्पोरेट कार्यालय, ७वा मजला, दक्षिण विंग, वाडिया इंटरनॅशनल सेन्टर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५ येथे दिनांक २५ ऑगस्ट, २०२१ रोजी दु.३.००वा. भाप्रवे पर्यंत पाठवावे.

सशर्त व आकस्मिक प्रस्ताव ॲक्सिस बँक लिमिटेहकडून अपात्र ठरविले जातील. सहभागी बोलिदारांना प्रस्ताव सादर केल्यानंतर काढ्न घेणे व किंवा रद्द करण्याचा अधिकार असणार नाही.

). प्रस्तावाचे मुल्यांकन ॲक्सिस बँक लिमिटेडच्या संपूर्ण निर्णयावर अवलंबून असेल.

१. सदर प्रस्ताव ३१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत वैध असावेत, सदर कालावधीत करारनामा विचारात घेणे, करारनामा निष्पादन इत्यादी प्रक्रिया पुर्ण कराव्यात. ॲक्सिस बँक लिमिटेडच्या इच्छेनुसार कालमर्याद विस्तार करणे अवलंबन असेल.

कोणतेही कारण न दर्शविता कोणत्याही स्थारावर विक्रीमधुन मालमत्ता काढुन घेणे, विक्री बदल किंवा रह करणे, काही किंवा सर्व बोली नाकारण्याचा संपुर्ण अधिकार आणि नियम व अटीमध्ये फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार ॲक्सिस बँक लिमिटेडकडे राखून आहे, ॲक्सिस बँक लिमिटेडकडे कोणतेही कारणामुळे ॲक्सिस बँक लिमिटेडचे हितास पुर्वग्रहाने बाधा येत असल्यास किंवा कोणत्याही प्रक्रियेचे उल्लंघन होत असल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाही. विक्री प्रक्रियेबाबतचे ॲक्सिस बँक लिमिटेडचे सर्व निर्णय अंतिम व समाविष्ट असतील. विक्री प्रक्रिया रद्द/स्थगित आणि /किंवा बोली नाकारले प्रकरणी कोणत्याही नुकसान भरपाईकरिता दावा विचारात घेतला जाणार नाही.

३. ॲक्सिस बॅंक लिमिटेडचे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेवर कर्जाचे करारनामा अवलंबून असेल. कोणतेही कारण न दर्शविता कोणतेही प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार ॲक्सिस बँक लिमिटेडकेंडे राखून आहे.

४. बोली स्विकृत/निश्चित झाल्यावर उच्चतम बोलिदार हा ॲक्सिस बँक लिमिटेडच्या सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे यशस्वी बोलिदार म्हणून निश्चित केले जाईल, जे संपुर्ण खरेदी रक्कम जमा करतील आणि ॲक्सिस बँक लिमिटेडद्वारे स्विकृती/निश्चितीपत्र व्यवहारात नमुद कालावधीत करारनामा निष्पादित करतील. यशस्वी बोलिदार (करारनामाधारक) हे हस्तांतर/मालमत्ताचे करारनामाबाबत येणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी

शुल्क म्हणून खर्च आणि इतर सर्व शुल्क तसेच सर्व वैधानिक, नियमाक व इतर पुर्ततेकरिता येणारा सर्व खर्च पर्णपणे जमा करतील.

ठिकाण: मुंबई दिनांक: ३० जुलै, २०२१ प्राधिकत स्वाक्षरीकर्त ॲक्सिस बँक लिमिटेड

एन. आर. अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०२–ए/५०१–बी, फॉरच्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. दुर.:६७३१७५०० फॅक्सः२६७३०२२७/२६७३६९५३ सीआयएनः एल १९ १ १०एपी १९७४ पीएलसी ०० १७ १ १, ई-मेलः admin@nrail.com, वेबसाईटः www.nrail.com

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

अ.		संपलेली तिमाही			
क्र.	तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३९५९४.२७	३४६४३.७५	२०४३५.४२	994388.48
₹.	करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/तोटा(-)	२५९७.५४	९४४.५५	9409.८9	५७२२.९०
З.	एकूण इतर सर्वंकष उत्पन्न / (तोटा)–निव्वळ	२१.0९	93.09	(१७.१४)	४८.४६
8.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	9009.89	9009.89	9७09.९9	9009.89
4.	मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव				
	वगळून राखीव	-	-	-	४५९४७.५८
ξ.	उत्पन्ने प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी)				
	(विशेष साधारण बाबपुर्व) (वार्षिकिकरण नाही)				
	अ. मूळ	१५.२६	4.44	९.२४	33.43
	ब. सौमिकृत	१५.२६	4.44	९.२४	33.43
O.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी)				
	(विशेष साधारण बाबनंतर) (वार्षिकिकरण नाही)				
	अ. मूळ	१५.२६	4.44	९.२४	33.43
	ब. सौमिकृत	१५.२६	५.५५	९.२४	33.६3
Δ.					

ठिकाण : मंबर्ड

१) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २८.०७.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. २) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वितीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वितीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.nrail.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या आदेशान्वये एन. आर. अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरीता

सही/ आर. एन. अगरवाल

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००१७६४४०) दिनांक : २८.०७.२०२१

MAN

जतीन शा

कंपनी सचि